

**राज्यातील सहकारी दूध संघांच्या सद्याच्या दूध दरासंदर्भात
येणाऱ्या अडचणीबाबत उपाय योजना सुचविण्यासाठी समितीची
स्थापना...**

महाराष्ट्र शासन

**कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक :-एमएलके-२०१७/ प्र.क्र.९२/पदुम ८**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २७ नोव्हेंबर, २०१७.

वाचा :- १) शासन समक्रमांकान्वये निर्गमित करण्यात आलेले दिनांक २७ नोव्हेंबर, २०१७ रोजीचे इतिवृत्त.
२) शासन निदेश क्र. एमएलके- २०१५/प्र.क्र.७२/पदुम-८, दि. १० जुलै, २०१५

प्रस्तावना :-

१. राज्यातील प्रमुख सहकारी दूध उत्पादक संघांच्या अडीअडचणीच्या संदर्भात चर्चा होण्याकरीता मा. मंत्री (पदुम) महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९/११/२०१७ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस राज्यातील विविध सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्या, मुंबई व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीचे इतिवृत्त संदर्भाधीन क्र. १ अन्वये निर्गमित करण्यात आले आहे. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार व त्यानुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधीन क्र. १ येथील इतिवृत्तानुसार सचिव (पदुम) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- शासन या निर्णयान्वये खालीलप्रमाणे समितीची स्थापना करण्यास मान्यता देत आहे.

सचिव (पदुम) -	- अध्यक्ष
आयुक्त (दुग्धव्यवसाय विकास)	-सदस्य
व्यवस्थापकीय संचालक, (म.रा.सह.दूध.महासंघ)	-सदस्य
उपसचिव (दुग्ध)	-सदस्य सचिव

२. उपरोक्त समितीने राज्यातील सहकारी दूध संघांच्या सद्याच्या दूध दरासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत उपाय योजना सुचविण्यासंदर्भातील आपला अहवाल शासनास सादर करणे अपेक्षित आहे. सदर अहवाल सादर करतांना राज्यातील सहकारी दूध संघांच्या अडीअडचणी तसेच शासनाने संदर्भाधीन क्र. २ अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ७९ अ अन्वये निर्गमित केलेले निदेशही लक्षात घ्यावे. समितीने आपला अहवाल १० दिवसात शासनास सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२७१६४६५९४३०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.ता.उईके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. सचिव (पदुम), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुंबई
५. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या, महानंद दुग्धशाळा.
६. उप सचिव (दुग्ध), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. मा.मंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव
८. मा.राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव
९. निवडनस्ती